

कस्टमर प्रोफाइल

1. शैक्षणिक स्थिती (एकावर टिक करा)*

☐ निरक्षर ☐ एसएससी/एचएससी (10 वी / 12 वी) ☐ पदवीधर ☐ पदव्युत्तर ☐ इतर.

2. नोकरीची माहिती (एकावर खूण करा) (प्रथम अर्जदारासाठी)*

☐ पगारदार-सार्वजनिक ☐ पगारदार-खाजगी ☐ स्वयंरोजगार ☐ विद्यार्थी
☐ पगारदार-इतर ☐ गृहिणी ☐ इतर.

जर पगारदार असेल तर नियुक्त्याचे नाव:

3. वार्षिक उत्पन्न/उलाढाल (टर्नओव्हर) (?) (एकावर खूण करा)

☐ 0 - 1 लाख ☐ 1 - 5 लाख ☐ 5 - 10 लाख ☐ 10 - 20 लाख
☐ 20 - 50 लाख ☐ 50 लाख - 1 कोटी ☐ 1 कोटी पेक्षा जास्त

विद्यमान बँकिंग संबंध

a. Jana Small Finance Bank खाते: ☐ होय ☐ नाही जर हो असेल तर सीआरएन

b. इतर बँकांमधील खाती (फक्त चालू खात्यांसाठी लागू)

बँक	शाखा/पत्ता	खात्याचा प्रकार

c. माझ्याकडे/आमच्याकडे इतर बँकेकडून क्रेडिट सुविधा आहेत: ☐ होय ☐ नाही होय असल्यास, खालील तपशील भरा (केवळ चालू खात्यांसाठी लागू)

बँक आणि शाखा	सुविधा	रक्कम

(टीप: जर कर्ज > = रु. 5 कोटी, खाते उघडता येणार नाही)

FATCA-CRS प्रमाणपत्र

कृपया लागू कर निवासी घोषणेवर (कोणतेही) खूण करा*

मी भारताचा कर रहिवासी आहे आणि इतर कोणत्याही देशाचा कर रहिवासी नाही. ☐ होय ☐ नाही (जर नाही, तर वेगळा FATCA घोषणा फॉर्म भरणे आवश्यक आहे)

संयुक्त धारकांसाठी मुदतपूर्व ठेवी / FD मागे घेण्याबाबत घोषणा

मी/आम्ही याद्वारे संमती देतो की जेव्हा ऑपरेशन मोड (एमओपी) नुसार मुदतपूर्व समाप्तीची विनंती केली जाते तेव्हा आम्ही मुदतपूर्व पैसे काढण्याची निवड करू शकतो. आम्ही ठरवलेल्या खाते संचालन पद्धतीनुसार, कोणतेही संयुक्त खातेधारक/ इतर संयुक्त धारकांची संमती न घेता ठेवीची मुदतपूर्व परतफेड करण्याच्या सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीचा लाभ घेऊ शकतो.

संयुक्त अर्जदाराची स्वाक्षरी

घोषणापत्र (सर्व ग्राहकांना लागू)

(कृपया काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्ममधील सर्व तपशील भरल्यानंतर या विभागाच्या शेवटी सही करा)

- मी/आम्ही Jana Small Finance Bank खाते उघडण्यासाठीच्या अटी आणि शर्ती आणि शुल्काचे वेळापत्रक आणि एटीएम/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/फोन बँकिंग/Jana कॅश वॉलेटसह विविध सेवांसाठीच्या अटी आणि शर्ती (परंतु त्यापुढे मर्यादित नसलेल्या) वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत, ज्या खाली नमूद केल्या आहेत आणि www.janabank.com वर तपशीलवार दिल्या आहेत, आणि त्यांचे पालन करण्यास सहमत आहोत.
- मी/आम्ही आमच्या खात्यासंदर्भात बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व अधूनमधून अद्ययावत केल्या जाणाऱ्या सर्व अटी व शर्ती, ज्यामध्ये बँकेच्या जबाबदारीचे निर्बंध / वगळणे यांचाही समावेश आहे, यांना बांधील राहण्याची सहमती देतो.
- मी/आम्ही जन स्मॉल फायनान्स बँकेला माझे/आमचे आधार/केवायसी किंवा इतर कोणतेही तपशील केंद्रीय केवायसी रजिस्ट्री/क्रेडिट ब्युरो/कायदानुसार आवश्यक असलेल्या कोणत्याही एजन्सीसोबत शेअर करण्यासाठी आणि या एजन्सीकडून माहिती मिळविण्यासाठी माझी/आमची स्पष्ट संमती देतो. अशा प्रकारे अधिकृत केलेली कोणतीही एजन्सी नियामकांनी निर्दिष्ट केल्यानुसार, तिच्या किंवा तिच्या उत्पादनांद्वारे तयार केलेली प्रक्रिया केलेली माहिती आणि डेटा बँका/वित्तीय संस्था आणि इतर कर्जदाते किंवा नोंदणीकृत वापरकर्त्यांना देऊ शकते.
- ठेवीदारांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास, मुदत ठेवीचे मुदतपूर्व पैसे काढण्याची परवानगी उर्वरित खातेदारांना दिली जाईल. अशा प्रकारचे पैसे उर्वरित खातेदारांना देणे हे बँकेस वैध सुटकेचे प्रमाण मानले जाईल. उर्वरित खातेदारांना बँकेकडून मृत ठेवीदाराच्या कायदेशीर वारसांच्या विश्वस्त्याच्या नात्याने पैसे मिळतील, म्हणजेच अशा प्रकारचे पैसे उर्वरित खातेदारांना देणे यामुळे इतर कोणालाही त्या खातेदाराविरुद्ध असलेला हक्क किंवा दावा बाधित होणार नाही. अशा प्रकारचे मुदतपूर्व पैसे काढण्यावर सध्याच्या तारखेनुसार कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही.
- असे नमूद केले आहे की कोणतेही आणि सर्व दावे, प्रकरणे आणि विवाद हे भारतात प्रचलित असलेल्या कायद्यांच्या अधीन आहेत आणि केवळ बँगळुरूमधील सक्षम न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रात आहेत.
- मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की वर दिलेली माहिती माझ्या/आमच्या माहितीनुसार सत्य आणि बरोबर आहे.
- मी/आम्ही सहमत आहोत की बँक, तिच्या विवेकबुद्धीनुसार, मला/आम्हाला कुरियर/मेसेंजर/मेल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पत्रे पाठवू शकते आणि त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही विलंबासाठी बँक जबाबदार राहणार नाही.
- ज्या प्रकरणांमध्ये असे शुल्क/शुल्क जादा किंवा इतर कारणास्तव आकारले जातात, ते प्रभारी व्यवस्थापकाच्या विवेकबुद्धीनुसार माफ/सवलत/निगोशिएट केले जाऊ शकतात.
- FATCA/CRS प्रमाणपत्रावर स्वाक्षरी नसल्यास, तुम्ही भारताचे कर निवासी आहात आणि कोणत्याही इतर परदेशातील कर निवासी नाही, असे मानण्यात येईल.
- समलैंगिक संबंधांमधील (क्रियर रिलेशनशिपमधील) भागीदारांना संयुक्त बँक खात्याची सुविधा असते ज्यामध्ये मृत्यू झाल्यास भागीदाराचे नाव नॉमिनी म्हणून ठेवण्याचा पर्याय असतो.
- तपशीलवार अटी व शर्तीसाठी कृपया www.janabank.com ला भेट द्या. कलम 194N नुसार टीडीएस लागू होईल.
- मी/आम्ही याद्वारे घोषित करतो/करतो की, जेव्हा मी/आम्हाला बँकिंग पणारलीतून मिळणारी एकूण कर्ज सुविधा > = रुपये 5 कोटी पर्यंत पोहोचेल तेव्हा बँकेला कळवू.
- मी/आम्ही Jana Small Finance Bank/उपकरणे/सहयोगी कंपनी/एजंट/तृतीय पक्षांना वेळोवेळी इतर विविध उत्पादन/ऑफर अपडेट्स, मार्केटिंग प्रमोशन, स्मार्ट रिवाईस, विशेष ऑफर किंवा अशा कोणत्याही माहितीसाठी माझ्याशी/आमच्याशी संपर्क साधण्यास संमती देतो.

मी फोन कॉल ☐ हो ☐ नाही एसएमएस ☐ हो ☐ नाही ईमेल ☐ हो ☐ नाही द्वारे अशी माहिती प्राप्त करण्यास माझी संमती देतो.

- ☐ मी/आम्ही माझी/आमची ओळख/पत्ता स्थापित करण्याच्या उद्देशाने माझ्या/आमच्या आधारचे ई-केवायसी/ऑनलाइन प्रमाणीकरण/ऑफलाइन प्रमाणीकरण करण्यासाठी Jana Small Finance Bank स्वेच्छेने अधिकृत करतो.
- ☐ मी/आम्ही याद्वारे पुष्टी करतो की बँकेने मला/आम्हाला केवायसीसाठी माझी/आमची ओळख/पत्ता प्रस्थापित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांबद्दल माहिती दिली आहे.
- मी/आम्हाला समजते की बँकेकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर कोणत्याही संप्रेषणासाठी तसेच व्यवहाराशी संबंधित सल्ला पाठविण्यासाठी वापरला जाईल. मी/आम्ही पुष्टी करतो की मी/आम्ही प्रदान केलेला मोबाईल नंबर इतर कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे वापरात नाही आणि मी/आम्ही वचन देतो की माझा/आमचा मोबाईल नंबर बदलल्यास मी/आम्ही योग्यरित्या आणि तत्काळ बँकेला कळवू.

संयुक्त अर्जदाराची स्वाक्षरी